## Kaya Limited

#### December 27, 2023

To,

The Secretary
BSE Limited
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001
BSE Scrip Code: 539276

The Manager National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C/1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: KAYA

Subject: Newspaper Advertisement - Notice of Postal Ballot

Dear Sir/Madam,

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement regarding the Notice of Postal Ballot of the Company, information on remote e-voting and other related information published in Financial Express (English – Edition) and in Mumbai Lakshadeep (Marathi Edition).

We request you to take the same on record.

#### For **Kaya Limited**,

NITIKA
SUNNY
NIRMAL
Date: 2023.12.27
12:30:27 +05'30'

Nitika Dalmia Company Secretary & Compliance Officer

Encl: A/a

Registered Office: Kaya Limited, Marks, 23/C, Mahal Industries Estate, Mahakali Caves Road, Near Paper Box Lane, Andheri (E), Mumbai 400 093. Tel.:91-22-66195000. Website: <a href="https://www.kaya.in">www.kaya.in</a>

CIN: L85190MH2003PLC139763

FINANCIAL EXPRESS

# NETWORK PEOPLE SERVICES TECHNOLOGIES LIMITED

Registered office: Off No. 427/428/429, A - Wing, NSIL, Lodha Supremus II, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W), Thane - 400604, Maharashtra, India CIN: L74110MH2013PLC248874, Website: https://www.npstx.com Email: cs@npstx.com

An Extra-Ordinary General Meeting ("EGM") of Network People Services Technologies Limited ("the Company") will be held on Monday, 22" January, 2024 at 11:00 AM (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13 April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 and General Circular No. 10/2022 dated 28th December 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/ 2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice convening an EGM. Electronic copy of the Notice convening the EGM, containing procedure & instructions for e-voting will be sent, in due course, to those Members whose e-mail ID is registered with the Company / Depository Participant.

Members who have not registered their e-mail address, are requested to register the same at the earliest: In respect of shares held in demat form - with their depository participants (Dps);

Members holding shares in demat form can also send e-mail to ashok.sherugar@linkintime.co.in to register their e-mail address for the limited purpose of receiving the Notice of EGM.

The Company will provide facility to Members to exercise their voting rights by electronic means. The instructions for joining an EGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice of EGM.

Notice convening an EGM will also be available on the website of the Company at https://www.npstx.com and of the stock exchange viz. NSE at https://www.nseindia.com in due course.

For Network People Services Technologies Limited

Place: Thane Date: 27th December, 2023

NANCIAL EXPRES

inancialexp.epapr.in

Manali Rushang Ved Company Secretary & Compliance Officer

Ministry of Finance

Government of India

For

Advertising in TENDER PAGES

Contact JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015

Landline No.: 67440215

#### NOTICE Larsen & Toubro Ltd. L&T House, Ballard Estate, Mumbai - 400001, Maharashtra NOTICE is hereby given that the certificate (s) for under

Certificate Folio No. Dist No. From Dist No. To No. of equity shares 08440298 142487417 142487466 237897 1397344917 1368130 1397344768 Equity Shares Nos. 200 of Larsen & Toubro Ltd standing in the name (s) of LALITA S IYER Jointly

with C SIVARAMAN (deceased) has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032, within one month from this date, else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) Name of Shareholder LALITA S IYER

Date: 26.12.2023 R/o 307, Balaji Sankalp Apartment Yelanahalli Main Road, Akshaynagar, Bangalore - 560068

THE MAHARASHTRA STATE CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI (Incorporating The Vidarbha Co-op Bank Ltd.) Scheduled Bank

Head Office: Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400 001, Post Box No. 472, Tel Nos. 91-022-69801151,1152/22876015 to 20 Website: https://mscbank.com

### TENDER NOTICE FOR LEASE / SALE

The Secured properties of following are attached by the MSC Bank as per provisions of SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI Act, 2002).

Bank invites the bids with packed envelop for "Lease/Sale":- (Subject to decision passed by the Hon'ble Civil Judge (S.D.) at Dhule, Regular Civil Suit No.34/2023)

Panzarakan SSK Ltd., Bhadne, Tal, Sakri, Dist, Dhule, (First Preference will be given to the for sale Tender)

The bids with packed sealed envelop should mention bid for "Sale" or "Lease". The detail Programme Schedule is mentioned below.

The detailed terms & conditions, guidelines and further details along with Tenders are available on Bank's official Website: https://mscbank.com from 27/12/2023 onwards.

Sr. No.	Details	Date	
1	Buy / Download Tender Document	27.12.2023 to 25.01.2024	
2	Inspection of the Property	11.01.2024 to 12.01.2024 (by 10.00 a.m. to 5.00 p.m.)	
3	Pre Bid Meeting	20.01.2024	
4	Submission of Tender	25.01.2024 (by 5.00 p.m.)	
5	Bid Opening		
Α	Technical Bid Opening Date & Time	29.01.2024 at 12.00 p.m	
В	Financial Bid Opening Date & Time	15.02.2024 at 11.30 a.m.,	

STATUTORY NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 The Borrower and Guarantors are hereby noticed to pay the total outstanding dues of the MSC Bank & Consortium Bank before the opening of bid. Failing which, the secured assets will be Leased out/sale out for recovery of dues and if the entire outstanding dues are not recovered from rent/sale amount, the balance amount i

any, will be recovered with interest and cost from you. (Dilip N. Dighe) Date: 27.12.2023 Managing Director & Authorised Officer The Maharashtra State Co-Operative Bank Ltd., Mumbai Place: Mumbai

NOTICE

NOTICE is hereby given that the following Shares of Hindustan Lever Limited as per the details given below have been lost and the under mentioned has applied to the Company for issue of duplicate certificates.

Folio No.	Name of Shareholder	Cert. Nos	No. of Shares	Distincive Nos.
HLL2964908	KETAN UTTAMLAL UTTAMLAL JAMNADAS RANDERIA	2290576	20	185562984 to 185563003

Any person who has any claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office.: HINDUSTAN LEVER HOUSE 165-166, BACKBAY RECLAMANTION, MUMBAI - 400020 within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificates. Share Holder Address:

> Ketan Uttamlal Randeria B-2/603 Breezy Corner 90 Feet Road, Mahavir Nagar, Kandivali - West, Mumbai - 400067.

AMBIT Finvest AMBIT FINVEST PRIVATE LIMITED Corporate Off: Kanakia Wall Street, 5th floor, A 506-510, Andheri-Kuda Boad, Andheri Fast, Mumbai-40009

**DEMAND NOTICE** Under The Provisions of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 ("The Act") and The Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("The Rules") The undersigned being the authorized officer of Ambit Finvest Private Limited under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below:

Name of the Borrower(s)	Demand Notice Date	Description Of Immovable Property / Properties Mortgaged
Name of the Borrower(s)  1. TOTAL SATISFACTION NETWORK  2. SANJAY VYANKAT KALE  3. DEEPALI SANJAY KALE	Amount 22.12.2023 Rs. 40,62,826.58/- (Rupees Forty Lakhs Sixty Two Thousand Eight Hundred Twenty	Description Of Immovable Property / Properties Mortgaged B/ 401, 4TH FLOOR, ADMEASURING AREA 445 SQ. FT., OM GAGAN DEEP CHS LTD, OLD SURVEY NO. 178, NEW SURVEY NO. 46, HISS NO. 2(PT), PLEASANT PARK LAYOUT, NEAR DON BOSCO HIGH SCHOOL, MIRA ROAD EAST, THANE MAHARASHTRA - 401107 BOUNDARY OF
Lan Nos.	r diac unity)	THE SAID PROPERTY: NORTH: RUSHAB CHSL SOUTH: SHREE KRISHNA LEELA EAST: ROAD WEST: SWARAJ BLDG.

Place: Mumbai.

Date: 27/12/2023

The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that AFPL is secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, AFPL shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. AFPL is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), AFPL also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the AFPL This remedy is in addition and independent of all the other remedies available to AFPL under any other law. The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s) without prior written consent of AFPL and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

Date: 27.12.2023. Place: Thane Ambit Finvest Private Limited

Before Due Date

December

2023



www.bankofbaroda.in

### REQUEST FOR PROPOSAL

Request for proposal (RFP) for Selection of Investment Banker for Sale / Divestment of Bank of Baroda's entire 100% stake in Bank of Baroda (New Zealand) Ltd.

Interested parties may download the RFP document from Bank's website www.bankofbaroda.in/tenders. "Addendum", if any, shall be issued on Bank's website under tenders section i.e. on www.bankofbaroda.in. Bidder should refer the same before final submission of the proposal.

Last time/date for submission of proposal is 02:00 PM (IST) on 24.01.2024.

Place: Mumbai Date: 27.12.2023

General Manager International Banking Division



# for ₹33,000 crore on December 29, 2023

Government of India (GOI) has announced the sale (re-issue) of three dated securities: Sr Nomonelature

or. No.	Nomenciature	Nominal (in ₹Crore)	Investors* (in ₹Crore)
1.	7.37% GS 2028	7,000	350
2.	7.18% GS 2033	16,000	800
3.	7.30% GS 2053	10,000	500

this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India Mumbai Office, Fort, Mumbai - 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018. The auction will be conducted using uniform price method for 7.37% GS 2028, 7.18% GS 2033 and multiple price method for 7.30% GS 2053. The auction will be conducted

security mentioned above. The sale will be subject to the terms and conditions spelt out in

by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on December 29, 2023 (Friday). The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on January 01, 2024 (Monday). For further details, please see RBI press release dated December 22, 2023 on the RBI

website - (www.rbi.org.in).

### Attention Retail Investors\*

#### (\*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, HUFs and Individuals)

Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them on a non-competitive basis through a bank or a primary dealer. Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

# kaya

# Kaya Limited

CIN: L85190MH2003PLC139763 Registered Office: 23/C. Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai - 400093. Tel no.: 022-66195000, Fax No.: 022-66195050 Website: www.kaya.in E-mail: investorrelations@kayaindia.net

#### NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given, in accordance with Section 108 and Section 110 of the Companies

Act, 2013 (the "Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No.17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 he General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/ 2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, the general circular No. 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), read with the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standards 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions, for seeking approval of the Members of Kaya Limited (the "Company") by way of Resolution for the following Business set out hereunder through Postal Ballot by remote e-voting process ("postal Ballot/E-Voting")

# Ordinary Resolution :

1) Approval of Material Related Party Transaction(s) to be entered into with Mr. Harsh Mariwala, pertaining to repayment of loans, availed from him 2) Approval of Material Related Party Transaction(s) to be entered into with Mr. Rajen

Mariwala, pertaining to repayment of loans, availed from him

In terms of the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent in electronic form only to the members of the Company whose names appear in the Register of Members / list of beneficiary owners as received from National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and whose email IDs are registered with the Company is Depositories / RTA as on December 22, 2023, being the cut-off date. A person who is not a member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purposes

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the members would take place through the process of Remote e-voting only.

No.: A15169), as Scrutiniser to the Postal Ballot process. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to all its members. The manner of registering and updating email address is as follows: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder,

The Company has appointed Mr. Sitansh Magia, Practicing Company Secretary (Membership

- scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investorrelations@kayaindia.net In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID +
- statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investorrelations@kayaindia.net. If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode. Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.com for procuring

CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account

- user id and password for e-voting by providing above mentioned documents.
- In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility.

The Postal Ballot Notice inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website www.kaya.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of NSDL at

# Manner of casting vote through e-voting:

Place - Mumbai

Date - December 27, 2023

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Postal Ballot Notice through e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Postal Ballot Notice. The details are also made available on the website of the Company

Members are requested to note that the voting on the businesses specified in the Postal Ballot Notice will commence at 9.00 a.m. (IST) on Thursday, December 28, 2023 and will end at 5.00 p.m. (IST) on Friday, January 26, 2024. The e-voting module will be disabled for voting thereafter.

Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

All the members of the Company as on the cut-off date (including those members who may have not received the Postal Ballot Notice due to non-registration of their email addresses with the Company / RTA / Depositories) shall be entitled to vote in relation to the proposes businesses in accordance with the process specified in the Postal Ballot Notice.

Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to the members:December 26, 2023.

To understand the process of e-voting, members are requested to go through the notes to the Postal Ballot Notice. For any grievance or query, Members may write to the Company Secretary at the registered email id investorrelaions@kayaindia.net or can reach out NSDL on evoting@nsdl.com, contact at 1800-222-990 or Ms. Sarita Mote, Assistant Manager 022-24994890 email id: SaritaM@nsdl.co.in or Soni Singh, Assistant Manager at + 91 22 24994559 email id: SoniS@nsdl.co.in

The results of the voting by Postal Ballot (along with Scrutiniser's report) will be announced by the Chairman or the Company Secretary of the Company on or before January 30, 2024 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company www.kaya.in besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Share Transfer Agent.

By Order of the Board

Nitika Dalmia Company Secretary &

Compliance Officer

Taxpayers required to file FORM GSTR-9 All GST taxpayers having Aggregate Annual Turnover above ₹ 2 Crore

Attention

GST Taxpayers!

Please file your Annual Return in FORM GSTR -9\*

and FORM GSTR-9C# for F.Y. 2022-2023



**Input Service Distributor** 

GSTR-9 & GSTR-9C



**TDS Deductor** 





Casual Taxable Person



(during F.Y. 2022-2023) except the following:

Non-Resident Taxable Person

# \*Taxpayers required to file FORM GSTR-9C

Taxpayers whose Aggregate Annual Turnover is above ₹ 5 Crore (during F.Y. 2022-2023) are required to file a self-certified reconciliation statement in FORM GSTR-9C along with Annual Return in FORM GSTR-9

Late Filing of FORM GSTR-9 and FORM GSTR-9C will attract late fee

Please Scan for details on GST Annual Returns

Central Board of Indirect Taxes and Customs

f @cbicindia 🚗 www.cbic.gov.in 🤌 @cbic

o acbicindia

(a) (a) (CBIC INDIA)

cbc 15502/13/0022/2324

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर सूचना

निदर्शनास आणून दिले जाते की, एलानॉर हेमलत डेव्हिड चॅरिट्रेबल ट्रस्ट चे उपस्थित विश्वस्त (१) श्री. भानुदास येशवंत भावे (२) सौ. वसुंधरा भानुदास भावे (३) सौ. सुजाता नारायण आपटे आणि (४) श्री. दत्ता शांताराम राऊत यांनी (बॉम्बे पब्लिव ट्रस्ट कायदा, १९५० अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुस्तक क्रमांक-१ (जन्म) च्या नोंदणी क्र.: ई/११९०५ ने एकमताने . उपरोक्त चॅरिटेबल ट्रस्ट स्वेच्छेने बंद करण्याचा ठराव केला आहे. कोविड महामारीचा परिणाम म्हणून आवश्यक कौशल्ये आणि पुरेशा आर्थिक सहाय्यासह कुशल मनुष्यबळाची उपलब्धता नसल्यामुळे ट्रस्ट बंद करण्याच्या निर्णयावर विश्वस्त आले आहेत. विश्वस्तांनी बॉम्बे पब्लिक ट्रस्त कायदा, १९५० च्या संबंधित तरतुदींनुसार बंद करण्याकरिता विहित केलेल्या कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन केले आहे आणि घोषित तारखेपासून उपरोक्त ट्रस्ट अकार्यक्षम असेल. ही सचना सर्वे संबंधितांच्या माहितीसाठी आणि नोंदकरिता जारी केली आहे

एलानॉर हेमलता डेव्हिड चॅरिटेबल टस्ट. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५० अन्वये नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट ज्याचे कार्यालय इ-११ अनुराज कोहौसोलि, कस्तुरबा रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ येथे असलेले पुस्तव क्रमांक-१ (जन्म) चे नोंदणी क्रमांक: ई/११९०५ माकुणसर, तालुका पालघर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण लोकांच्या फायद्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि इतः संबंधित उपक्रमांसाठी स्थित आणि कार्यरत आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: २७.१२.२०२३ स्मिता व्ही. बवे

विकल प्लॉट क्र.३०, परशुराम निवास, श्रीकृष्ण नगर, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०००६६.

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform public in general that our client MR AYYUB ABU SHAIKH is the owner, Holder and ossessor of the Commercial Property: SHOP NO situated at: OPP GHADGE HOUSE, BEHIR DURGA HOTEL, SANJAY NAGAR, MUMBRA DIST, THANE-400612, Area adm: 270 sq.ft (bui up/Carpet) that MR. AYYUB ABU SHAIKH ha lost his previous agreement executed between MR. BABU RAO and MR. AYYUB ABU SHAIKI from his possession, hence the finder or any one in possession of the aforesaid Agreement and document shall handover the same to th undersigned forthwith, failing which lost agreemer will be treated as misplaced/lost for all future ransactions if any one misuse the same, in an nanner he/she would be prosecuted. thos naving any claim, ownership interest, litigation loan, lien, mortgage, any liabilities should b brought in the knowledge of the undersigne Advocate within 15 days from the date oublication of this notice, else the owner is free sell the above shop to any purchaser No complain will be entertained after stipulated time period and the same will be considered as waived o

Asim Ansari (Legal Advise Advocate Jasim Shaikh (Advocate High Court) Date: 27/12/2023 Address: C/2 Allied Co-op Hsq Soc. C-Wing, Sharifa Road

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि श्री. धर्मेंट गेंडालाल शर्मा यांच्यादारे कोणत्याही स्वरुपाचे आमच्या संघटनेबाबत केलेल्या यवहारात सहकारी किंवा समाविष्ट असलेल्या सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, २० नोव्हेंबर, २०२३ पासून आमच्या संघटनेसह त्यांची सेवा यापुढे वैध असणार नाही.

पुढे स्पष्ट करण्यात येत आहे की, श्री. धर्मेंद्र गेंडालाल शर्मा यांना मे. अरिहंत पेन्टस्, अमर बिल्ड केअर ४, अक्षयराज एन्टरप्रायझेस (दुकान क्र.८६, खेरवाडी रोड, वांद्रे पुर्व) यांच्याकरिता आणि त्यांच्या वतीने कोणत्याही स्वरुपाचे कार्य करण्यास किंवा कोणतीही रक्कम स्विकारण्यास, व्यवसाय करण्यास कोणतेही अधिकार असणार नाहीत.

जर कोणीही आमच्या संघटनेबाबत त्यांच्यासह कोणताही व्यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखिम व जबाबदारीवर करावा. अश त्र्यवहाराकरिता आमची संघटना यापुढे जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

### जाहीर सूचना

श्री. विक्रम भालेराव व श्रीमती सनंदा विला <mark>भालेराव</mark> हे फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, कळ नवजिवन कोहौसोलि., कळवा, ठाणे, महाराष्ट्र ४००६०५ या जागेचे मालक आहेत. १) सदर फ्लॅ मे. मंदार डेव्हलपर्स यांनी श्री. वेंकटरामन आर मुदलियार व श्रीमती रश्मी बी. सालीन यांच्याकडे क्र.टीएनएन-१-६६०१-२००० धारक दिनांव १४.११.२००० रोजीच्या विक्री करारनामानुसार विक्री केले होते. २) **श्री. वेंकटरामन आर. मुद्**लियार व श्रीमती रश्मी बी. सालीन यांनी सदर फ्लॅट श्री विलास केरु भालेराव व श्रीमती सुनंदा भालेराव यांच्याकडे क्र.टीएनएन-२-००६७७-२००६ धारक देनांक ३०.०१.२००६ रोजीच्या विक्री करारनामान विक्री केले होते. ३) **श्री. विलास भालेराव** यां २१.०६.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा श्रीमती सुनंदा भालेराव (पत्नी) व श्री. विक्रा **भालेराव** (मुलगा) हे कायदेशीर वारसदार आहेत. ४ प्तोसायटीने कायद्याची योग्य प्रक्रिया पुर्ण करुन मयत श्री. विलास भालेराव यांचे ५०% शेअर्स त्यांच मुलगा श्री. विक्रम भालेराव यांच्या नावे हस्तांत केले. **श्री. विक्रम भालेराव** यांचे निधन झाले आहे म्हणून सदर् वृत्तपत्र सूचना देण्यात येत आहे. श्री विक्रम भालेराव व श्रीमती सुनंदा भालेराव यांनी करू वैश्य बँक लिमिटेड, डोंबिवली शाखा, ठाणे यांच्याकडे सदर मालमत्ता तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे. जर कोणा व्यक्तीस **श्री. विलास भालेरा** यांचे निधनाबाबत सदर मालमत्ता/जमीन मालमत्त किंवा भागावर कोणताही अधिकार, दावा, हक्ष मागणी किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **७ दिवसांत** लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. सदर सूचन कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळाल्यास ते डोंबिवली शाखा, ठाणे यांच्या अधिकारावर अवलंबू-

प्रशांत व्ही. गवई वकील उच्च न्यायालय, मुंबई मोबा.:९०२९४९३०४९ दिनांक: २७.१२.२०२ ठेकाण: मुंबई

#### उपनिबंधक सहकारी संस्था आर-नॉर्थ विभाग मुंबई ३०३ , ए विंग, ३ रा मजला, बी.एम.सी. गोडाऊन इमारत, संस्कृती कॉम्प्लेक्स,

९० फुट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. महाराष्ट्र सहाकरी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब-२९ अन्वये सुनावणी नोटीस

अर्जक्र. २६/२०२३ जा.क्र. मुंबई/उपनि कलम १५४ ब-२९/सुनावणी/नोटीस/सन-२०२३ दिनांक २१/१२/२०२३

चेअरमन सेक्रेटरी, उत्कर्ष को-ऑप. हौ.सो.लि. राम मंदिर रोड, बाभई बोरीवली (प), मुंबई-४०००९१.

....अर्जदार

-: विरुध्द :-श्री सुरेशभाई एम. दर्जी , शॉप नं.०१. उत्कर्ष को-ऑप.हौ.सो.लि. राम मंदिर रोड, बाभई, बोरीवली (प),

मुंबई-४०००९१.

....प्रतिवादी

#### <u>जाहिर नोटीस</u>

- १. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ सुधारीत अध्यादेश १५४ बी २९ अन्वये अर्जदारांनी प्रतिवादी यांचे विरूध्द वसुली दाखला मिळणेकरीता य कार्यालयाकडे अर्ज दाखल केलेला आहे याची नोंद घ्यावी
- २. अर्जदार संस्था त्यांची कायदेशीर येणी वसूल करण्यासाठी प्रतिवादी यांचे विरूध पत्रव्यवहार केला असता त्यांची याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने प्रतिवादी यांचे विरूध्य वसुली दाखला मिळणेबाबत विनंती केलेली आहे.
- . सदरचा दावा हा दिनांक १५/०१/२०२४ रोजी २.०० **वाजता** सुनावणी साठी ठेवलेला
- ४. प्रतिवादी अथवा त्यांचे कायदेशीर वारस किंवा प्राधिकृत व्यक्ती मार्फत याबाबत समक्षहजर राहूनत्यांचे म्हणणे/आक्षेप संबधित कागदपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावा व या प्रकरणी त्यांचा युक्तिवाद करावा.
- . या प्रकरणी प्रतिवादी / इच्छुक इसम हजर राहिले नाही अथवा लेखी/ तोंडी म्हणणे दाखल केले नाही तर या प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेवून दाव्याबाबत निर्णय दिला जाईल.
- ६. सदरची नोटीस आज दि. २१/१२/२०२३ रोजी माझ्या सही शिल्यानिशी देत आहे

सही/- उपनिबंधक सहकारी संस्था, आर- नॉर्थ विभाग, मुंबई

याद्वारे सूचना देण्यांत येत आहे की, श्री. अजिंक्य प्रकाश कांबळे, ज्यांचे ९ डिसेंबर, २०२२ रोजी मुंबई येथे निधन झाले असून, जिचा खाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषत्वाने वर्णन केलेल्या सदनिकेचे मालक आहेत. त्यांच्या मागे त्यांचे फक्त कायदेशीर वारस, त्यांची पत्नी, श्रीमती. अर्चना अजिंक्य कांबळे, दोन अल्पवयीन मुली, नामे, पौलमी अजिंक्य कांबळे, वय ९ वर्षे

श्री. अजिंक्य प्रकाश कांबळे यांनी मेसर्स. पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("परामल फायनान्स") यांचे द्वारे उपरोक्त सदनिकेवर कर्ज, खाते क्रमांक १४३००००२४७३ न्सार सदिनका तारण/गहाण केले/केली आहे. वरील कर्ज मृदत पूर्व-बंद करून कर्जाची परतफेड करण्यात आली आहे. तथापि, श्री. अजिंक्य प्रकाश कांबळे यांच्या निधनाम्ळे आणि सदनिकेचे मालक असल्याने, पिरामल फायनान्सच्या संबंधित विभागाने, तारण ठेवलेल्या सदनिकेसंदर्भातील मूळ

कागदपत्रे परत करताना लोकांकडून दावे सदरच्या जाहीर स्चनेद्वारे मांडण्यास सांगितले आहे. कोणतीही अन्य व्यक्ती, वरील नमूद कायदेशीर वारसदार सोडून, जिचा सदर सदनिकेमध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागसंबंधी कोणताही दावा, मागणी, भाग, हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध असलेले विक्री, विक्रीकरार, हस्तांतरण, बेचनपत्र, देवाण-घेवाण, गहाण, ताबा, भेट, विश्वस्त संस्था, वारसाहक्क, ताबा, व्यवसाय, भाडेकरार, उप-भाडेकरार, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, परवाना, केअर टेकर तत्वावर, कर्ज फिटेपर्यंत मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क, ताबा, ट्रस्ट, देखभाल, वहिवाटीचा हक्क, भेट, संपादन, मागणी, कोणतेही अडथळा किंवा कोणतेही विश्वस्त संस्थे अंतर्गत फायदेशीर हक्क / हितसंबंध, राईट ऑफ प्रिस्क्रीप्शन किंवा प्रिएम्प्शन किंवा कोणतेही करार अंतर्गत किंवा इतर मनोरचना किंवा कोणत्याही खटला, हुकुम, मनाई आदेश किंवा संलग्नक किंवा कोणत्याही न्यायालय किंवा ऑथॅरिटीचा निवडा, खटला, लिसपेन्डन्स, कोणताही निर्णायक ऑथॅरिटीचा ह्कुम किंवा आदेश, देवाण घेवाण, विभाजन, पॉवर ऑफ अटॉर्नी, विल, मृत्युपत्र, कौटुंबिक तजवीज / सेंटलमेंट, वाटप किंवा अन्यथा ("दावा"), ज्या कोणत्याही स्वरुपात असतील तर ते याव्दारा कुपया लेखीस्वरूपात त्याची सूचना संबंधित कागदोपत्री पुराव्यासोबत निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे कार्यालयः **लॉ एम्पायर**, ३८०/३८२, अमृतेश्वर, ४०अ, नाना शंकरशेठ स्मृती, चिराबाझार, जे.एस.एस. रोड, मुंबई ४०० ००२ येथे हया प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणताही दावा अस्तिवात नाही असे गृहीत धरले जाईल किंवा असे कोणतेही दावे किंवा आक्षेप, जर कोणतेही असतील तर, ते सोडून देण्यात आले आहेत आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजण्यात येईल.

#### <u>परिशिष्ट</u> (सदनिकेचे वर्णन)

सर्व तुकडे आणि पार्सल सदनिका, फ्लॅट क्र.ई-००१, सुमारे ३७५ चौरस फूट क्षेत्रफळाचा, येथील तळमजला, चंद्रेश सरोवर (एबीसीडीई) सहकारी गृहनिर्माण संस्था लि., महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये नोंदणीकृत,क्रमांक टीएनए/केएलएन/एचएसजी/ (टीसी)/१९४२१/२००७oc/दिनांक २८.०२.२००८, सर्व्हें क्र.१३४, हिसा क्र.४, फेज III, लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, गाव निळजे, डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे आहे आणि चंद्रेश सरोवर (एबीसीडीई) सहकारी गृहनिर्माण संस्था लि. मध्ये रु.५०/- (प्रत्येकी रुपये पन्नास) चे ५ (पाच) पूर्ण पेड-अप शेअर्स एकत्रितपणे रु.२५०/- (रुपये दोनशे पंन्नास फक्त), अनुक्रमे ३९६ ते ४०० (दोन्ही समावेशी) आणि ज्याचे शेअर सर्टिफिकेट क्र.०८०.

दिनांक २७ डिसेंबर, २०२३ रोजी दिनांकित.

सचिन वि. डेरे लॉ एम्पायर

ॲड़व्होकेटस् आणि लीगल ॲडव्हायझर्स ईमेल : lawempire.lawfirm@gmail.com मोबाईल : ९८२१८ ८१२९०

### नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसार शेअर्सद्वारा (प्रायव्हेट लिमिटेड कंपनी) कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. राऊत एन्टरप्रायझेस, भागीदारी संस्था यांचे कार्यालय-ए/२०४, स्वरूप नगर, अय्यप्पा मंदिरा समोर, सिडको, बोईसर (प.), ता. पालघर, जि. ठाणे-४०१५०२ महाराष्ट्र, भारत या संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेन्ट्रल रजिस्ट्रेशन सेन्टर येथील निबंधकांकडे १५ दिवसांच्या नंतर पण ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.
- कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:
- २) कामगार, कार्य कंत्राटदार, मनुष्यबळ पुरवठादार;
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ए/२०४, स्वरूप नगर, अय्यप्पा मंदिरा समोर, सिडको, बोईसर (प.), ता पालघर, जि. ठाणे-४०१५०२, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत
- येथे सचना देण्यात येत आहे की. सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)-१२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **एकवीस** (२१) **दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय- ए/२०४, स्वरूप नगर, अय्यप्पा मंदिरा समोर, सिडको, बोईसर (प.), ता. पालघर, जि. ठाणे-४०१५०२, महाराष्ट्र, भारत येथे पाठवावे

भाज दिनांकीत २७ डिसेंबर, २०२३ अर्जदारांची नावे

मे. राऊत एन्टरप्रायझेस

१) श्री. अंकुर यशवंत राऊत, भागीदार २) श्रीमती नेहा अंकुर राऊत, भागीदार

### केनरा बैंक Canara Bank 📣

प्लॉट क्र.२२७, नरीमन भवन, नरीमन पॉईंट, मूंबई-४०००२१

दूर.:२२८४२८६५, ई-मेल: cb15037@canarabank.com

लॉकर भाडे थकबाकी व दंड रकमेकरिता मागणी सूचना व लॉकर उघडण्याची सूचना तुम्हाला येथे सुचित करण्यात येत आहे की, आमच्याकडे तुमच्याद्वारे सुरक्षित ठेव लॉकर भाडे करारनामा संदर्भात आम्ही तुम्हाला कंत्राट . नुतनीकरणास तुमची इच्छा असल्यास तुम्हाला विनंती केलेले नोंद पत्रे पाठविले होते, जे ना-पोहोच होता परत प्राप्त झाली आणि/िकंवा भाडे थकबाकी देण्याद्वारे लॉकर परत करणे किंवा भाडे कंत्राट नुतनीकरणाची आमची विनंतीची पुर्तता तुम्ही अद्यापी केलेली नाही. आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून **७ दिवसात** भाडे व दंड रक्कम जमा करुन लॉकर परत करावे किंव भाडे कंत्राटाचे नुतनीकरण करावे. कृपया नोंद असावी की, यात तुम्ही केसूर केल्यास **नरीमन पॉईंट शाखा** येथे दिनांक **०३.०१.२०२४ रोजी** 

स.११.००वा. लॉकर उघडले जाईल आणि आम्हाला चा दिशी लॉकर उघडणे शक्य न झाल्यास पुढील सोयीस्कर दिवशी लॉकर उघडले जाईल याची तुम्हाला नविन सूचना दिली जाईल. कृपया नोंद असावी की, लॉकरबाबतीत शुल्क, भाडे व इतर खर्चाकरिता बँकेला देय असलेली रक्कम लॉकरमधील वस्तुंचे मालेकी हक्क केले जाईल. सदर मालकी हक्क केलेल्या वस्तुंची जाहीर लिलाव किंवा दलाल, लिलावकर्ते किंवा अन्य इतर प्रकारे खासगी विक्री मार्फत **०९.०१.२०२४ रोजी दु.१.००वा**. विक्री केली जाईल आणि त्या दिवशी विक्री करणे शक्य नसल्यास पुढील सोयीस्कर दिवशी विक्री केली जाईल, याची सूचना तुम्हाला दिली जाईल.

शुल्क, भाडे व इतर प्रासंगिक खर्चाकरिता बँकेला देय असलेल्या रकमेकरिता योग्य विक्री प्रक्रिया केली जाईल आणि काही अधिक रक्कम असल्यास तुमच्या नावे सस्पेन्स अकाऊंटमध्ये जमा केली जाईल, ज्यावर व्याज दिले जाणार नाही. जर विक्री केलेली रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम जमा करण्याची जबाबदारी तुमची असेल

लॉकर थकबाकी व दंड थकबाकी असलेल्या भाडेधारकांची यादी: अ. सीबीएस लॉकर लॉकर भाड्याने घेणाऱ्याचे

क्र.	क्र.	क्र.	नाव		थकबाकी व दंड
१	१२३००७०३३७४५	२८	नायर पद्मनाभन	मे. मायवेल एफझेडई, पी.ओ. बॉक्स ६९९१२, शारजाह,	रु.१२१९४/-
			रविचंद्रा	युएई	
दिनां	क: २७.१२.२ <b>०</b> २३				वरिष्ठ व्यवस्थापक
_	ाण: मुंबई				कॅनरा बँक

#### ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लि. (नोंदणीकृत कार्यालय: डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००३०) भागप्रमाणपत्र हरविल्याची सूचना

येथे सूचना देण्यात येतः	आहे की, ग्लॅक्सोरि	स्मिथक्लाईन फार्मास्युति	<b>टेकल्स लि.</b> द्वारे वित	रीत खालील मुळ	भागप्रमाणपत्र ज्याचे
तपशील खाली नमूद ते	हरवले आहे आ	णे धारकांनी दुय्यम भा	गप्रमाणपत्र वितरणा	साठी कंपनीकडे ३	<b>र्ज केला आहे</b> .
धारकाचे नाव	फोलिओ क्र.	भागप्रमाणपत्र क्र. अनुक्रमांक		<b>मांक</b>	भागांची संख्या
			पासून	पर्यंत	
तनाझ नामदार इराणी	०३०२५१८	१२८६८४०	१७१२७००९०	१७१२७०२३६	१४७
परवाना नामदार इराणी	0000000	१२८६७६४	१७१२६३४३६	१७१२६३६८०	२४५
शावक रुस्तम इराणी					
शावक रुस्तम इराणी	0302206	१२८६८३९	१७१२६९९४३	१७१२७००८९	१४७
तनाझ नामदार इराणी	००८७०६९	१२८६७६३	१७१२६२८१९	१७१२६३४३५	६१७
परवाना नामदार इराणी	) ३००२०० १	१२८६७६२	१७१२६२८१२	१७१२६२८१८	06
` .	`				0 7 0

र कोणा व्यक्तीस उपरोक्त भागप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृ गर्यालयात सदर सूचना प्रकाशनापासून **१५ (पंधरा)** दिवसांत कळवावे. अन्यथा कंपनीकडून दावा विचारात न घेत परोक्त अर्जदारास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

ठेकाण: मुंबई

तनाझ नामदार इराणी स्वर्गीय शावक रुस्तम इरार्ण

यूनियन बैंक 🕠 Union Bank

युनियन बँक ऑफ इंडिया (मिरा रोड शाखा) श्री पार्क, मिरा-भाईंदर रोड, एसबीआय जवळ मिरा रोड पुर्व-४०११७७. **संपर्क क्र.:+**९१९६५०६४९१०६ ई-मेल: ubin0558257@unionbankofindia.bank

#### ताबा सूचना

ह्माअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड निफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक** अपंक इंडि<mark>या, मिरा रोड शाखे</mark>चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एक्पोर्सिन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअतर्गत त्यांनी दिनांक २४.०७.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार मे. विरंद्र कुमार सिंग (कर्जदार)यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्षम ह.८,२९,८१६.२२ (हपये आठ लाख **एकोणतीस हजार आठशे सोळा आणि पैसे बावीस फक्त)** तसेच पुढील व्याज जमा करण्यास सांगण्यात

कर्जदार यांनी चर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** नायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये २२ **डिसेंबर, २०२३** रोजी घेतलेल

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया** यांच्याकर देय थकबाकी रक्कम रु.८,२९,८१६.२२ (रुपये आठ लाख एकोणतीस हजार आठशे सोळा आणि पैसे बावीस फक्त) त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्य तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, सी-विंग, साई पॅलेस, विठ्ठल मंदिराजवळ, वाळीव, वसई रोड पुर्व, जिल्हा लिघर-४०१२०८ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

सही/-. ।धिकृत अधिकारी नियन बँक ऑफ इंडिया

यूनियन बैंक 🕼 Union Bank

युनियन बँक ऑफ इंडिया (दहिसर पश्चिम शाखा)

दुकान क्र.७ ते १२, हरेश्वर पॅराडाईज, कांदरपाडा, न्यु लिंक रोड, दिहसर पश्चिम, मुंबई-४०००६८. संपर्क क्र.:+९१८७६५४३१०४१ ई–मेल: ubin0817091@unionbankofindia.bank

#### ताबा सूचना

(रुल्स ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

त्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **यनियन बँक** . **ऑफ इंडिया, दहिसर पश्चिम शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) ल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांव १४.०९.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. किशोर नामदेव नाडे (कर्जदार) आणि **श्रीमती अनघा किशोर नाडे (सह–कर्जदार)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसां**च्य आत देय रक्कम रु.१०,२१,७७७.४९ (रुपये दहा लाख एकवीस हजार सातशे सत्त्याहत्तर आणि एकोणपन्नार फक्त) तसेच पढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेर येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये २२ **डिसेंबर, २०२३** रोजी घेतलेला विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा

करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया** यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.१०,२१,७७७.४९ (रुपये दहा लाख एकवीस हजार सातशे सत्त्याहत्तर आणि **रकोणपन्नास फक्त)** त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्य

तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

### स्थावर मालमत्तेचे वर्णन

थी. किशोर नामदेव नाडे आणि श्रीमती अनघा किशोर नाडे यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.००३, तळमजला विंग ए, वुलर कोहौसो., नायगाव पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०७, क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र २४० चौ.फु. येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

सही/-प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया देनांकः २२.१२.२०२३ ठिकाण: नायगाव

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्याल्य पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सीसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूँड (पूर्व), मुंबई-४०००८१.

आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, डों. (पू) पत्ताः - कल्पतरू प्रिमायसेस १०/१०, एम.आय.डी.सी. मिलापनगर, डों. (पू)

.... अर्जदार अनुक्रमांक १ ते ३५ अर्ज दाखल | दावा | दावा रक्कम | जाब जाब देणाऱ्याचे नाव

ઝા.	जाब दणाऱ्याच नाव	अज दाखल	दावा	दावा स्वकम	जाब				
क्र		दिनांक		रुपये	देणार				
					क्र.				
٩	श्री. उमाजी धोंडीराम पाटील	०६/११/२३	4844	१७४०५३	٩				
२	श्री. अब्दुल वाहिद अब्दुल हमीद अन्सारी	०६/११/२३	५९५६	983248	٩				
3	श्री. हरून अहमद शेख	०६/११/२३	५९५६	983248	3				
8	श्री. दिलीप धनसिंग ठाकूर	०६/११/२३	५९५७	२८०८१६	2				
4	श्री. हरून अहमद शेख	०६/११/२३	4848	२८७९४६	٩				
Ę	श्री. अब्दुल वाहिद हमीद अन्सारी	०६/११/२३	५९५९	२८७९४६	3				
b	श्री. अब्दुल वाहिद हमीद अन्सारी	०६/११/२३	५९६०	२८८९४७	2				
ι	श्री. हरून अहमद शेख	०६/११/२३	५९६०	२८८९४७	3				
۶	श्री. मोहन साहेबराव बोकफोडे	०६/११/२३	५९६१	२८४१५१	٩				
90	श्री. अब्दुल वाहिद कादिर	०६/११/२३	५९६१	२८४१५१	2				
99	श्री. अब्दुल वाहिद कादिर	०६/११/२३	५९६२	२८४३७६	२				
٩२	श्री. मोहन साहेबराव बोकफोडे	०६/११/२३	५९६२	२८४३७६	3				
٩३	श्री. अब्दुल वाहिद कादिर	०६/११/२३	५९६३	900869	٩				
98	श्री. अब्दुल वाहिद कादिर	०६/११/२३	५९६३	900869	2				
94	जॉय वर्धित कंडथील	०६/११/२३	५९६४	२९७५१०	٩				
٩६	सलीम मुसा पटेल	०६/११/२३	५९६४	२९७५१०	2				
90	गुलाम अहमद जमाल अफगाणी	०६/११/२३	५९६४	२९७५१०	3				
٩1	श्री. सलीम मुसा पटेल	०६/११/२३	५९६५	२९७८३७	٩				
98	श्री. गुलाम अहमद जमाल अफगाणी	०६/११/२३	५९६५	२९७८३७	2				
२०	श्री. जॉय वर्धित कंडथील	०६/११/२३	५९६५	२९७८३७	3				
२१	श्री. मोहमद परवेज शफी खान	०६/११/२३	५९६६	२९७७०९	٩				
२२	श्रीमती अर्चना प्रदिप पांचाळ	०६/११/२३	५९६६	२९७७०९	3				
23	श्रीमती अर्चना प्रदिप पांचाळ	०६/११/२३	५९६७	२०८४६२	2				
२४	श्री. मोहमद परवेज शफी खान	०६/११/२३	५९६७	२०८४६२	3				
२५	इस्माईल सरफुदि्दन सय्यद	०६/११/२३	५९६८	१७७७९२	٩				
२६	इस्माईल सरफुदिदन सय्यद	०६/११/२३	५९६९	२८७४३६	3				
રહ	श्रीमती अर्चना प्रदिप पांचाळ	०६/११/२३	५९७०	२९४७४०	٩				
२८	मोहमद परवेज शफी खान	०६/११/२३	५९७०	२९४७४०	२				
२९	अरुण रघुराय कलगुटकर	०६/११/२३	५९७१	२०१११९	9				
30	श्रीमती चंद्रमा सोमय्या अंबाटी	०६/११/२३	५९७१	२०११११	3				
39	श्रीमती चंद्रमा सोमय्या अंबाटी	०६/११/२३	५९७२	२९२६३०	٩				
32	अरुण रघुराय कलगुटकर	०६/११/२३	५९७२	२९२६३०	3				
33	श्रीमती चंद्रमा सोमय्या अंबाटी	०६/११/२३	५९७३	२९४५०९	२				
38	अरुण रघुराय कलगुटकर	०६/११/२३	५९७३	२९४५०९	3				
34	प्रमोद प्रभाकर टोपले	०६/११/२३	५९७४	२९५५६२	٩				
_									

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पास्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०५/०९/२०२४ या नोटी सीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्या येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे

वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज विनांक १५/१२/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



(अजयकुमार भालके) उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.

#### जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की माझे अशिल श्रीमती शुभदा प्रवीण चेंबूरकर पूर्वाश्रमीची शुभदा मनोहर भट्टे आणि गीता श्रीरंग परळकर पूर्वोश्रमीची गीता मनोहर **भट्टे** हे **कु. आरती देवदत्त लाड आणि श्री. देवदत्त लक्ष्मण लाड** यांना **प्लॉट नं. १२,** सी. टी. एस नं. ११२/१२, मौजे चिंचोली तालुका बोरिवली, मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३ येथे स्थित बाल मोरल को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्य जाणाऱ्या सोसायटीच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्या वरील त्यांची सदनिका क्रमांक ५ विक्री करू इच्छित आहेत. या सदनिकेच्या संदर्भातील, मे. आर्क डेव्हलपर्स व श्री. शैलेश रिसकलाल दवे यांच्या मध्ये दिनांक १३ मार्च १९८६ ला निष्पादित झालेला करारनामा गहाळ झाला आहे

सदर सदिनका क्रमांक ५ किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विकी देवाणघेवाण करार बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना य नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासन **१४ दिवसांच्या** आत मला खालील नमुद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समजून माझ्या अशिलांकडून वरील फ्लॅट खरेदीविक्री व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड

ठिकाण : मुंबई प्रशांत हॉटेल लेन समोर गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४ दिनांक: २७/१२/२०२३

यूनियन बैंक 🔰 Union Bank

युनियन बँक ऑफ इंडिया (दहिसर पश्चिम शाखा) दुकान क्र.७ ते १२, हरेश्वर पॅराडाईज, कांदरपाडा, न्यु लिंक रोड, दिहसर पश्चिम, मुंबई-४०००६८. संपर्क क्र.:+९१८७६५४३१०४१ ई-मेल: ubin0817091@unionbankofindia.bank

#### ताबा सूचना

(रुल्स ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, दहिसर पश्चिम शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १४.०९.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. शैलेश सिंग (कर्जदार)** आणि **सतिश कुमार चौबे (सह-कर्जदार)** योना सदर सूचना प्राप्त तारखेपासून <mark>६० दिवसांच्या</mark> आत देय रक्कम रु.७,७७,५४६.५२ **(रुपये सात लाख** सत्त्याहत्तर हजार पाचशे सेहेचाळीस आणि पैसे बावन्न फक्त) तसेच पुढील व्याज जमा हरण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेच <mark>ताबा</mark> कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये <mark>२२ डिसेंबर</mark> २०२३ गेजी घेतलेला आहे

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.७,७७,५४६.५२ (रुपये सात लाख सत्त्याहत्तर हजार **पाचशे सेहेचाळीस आणि पैसे बावन्न फक्त)** त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम

श्री. शैलेश सिंग यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, विंग बी, साई एन्क्लेव्ह, जुना सर्व्हे क्र.२८७, नवीन सर्व्हे क्र.३१७, हिस्सा क्र.९,११,१३, गाव जुचंद्र, तिवरी फाटक, नायगाव, तिवरी रोड, डॉन बॉस्को शाळेजवळ, नायगाव पर्व, तालका वसई, पालघर-४०१२०२, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ३६१ चौ.फु. येथील मालमतेचे सर्व भाग

यनियन बँक ऑफ इंडिया दिनांकः २२.१२.२०२३

Kaya Limited

CIN: L85190MH2003PLC139763 Registered Office: 23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai - 400093. Tel no.: 022-66195000, Fax No.: 022-66195050

Notice is hereby given, in accordance with Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No.17/2020 dated April 13, 2020, the General Circular No 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/ 2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, the eneral circular No. 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), read with the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standards 2 on General Meetings ssued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions, for seeking approval of the Members of Kaya Limited (the "Company") by way of Resolution for the following Business set out hereunder through Postal Ballot by remote e-voting process

- 1) Approval of Material Related Party Transaction(s) to be entered into with Mr. Harsh
- 2) Approval of Material Related Party Transaction(s) to be entered into with Mr. Rajer Mariwala, pertaining to repayment of loans, availed from him n terms of the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent in electronic form only to the members of the Company whose names appear in the Register of Members / list or

eneficiary owners as received from National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and whose email IDs are registered with the Company Depositories / RTA as on December 22, 2023, being the cut-off date. A person who is not a nember as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purpose

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the members would take place through the process of Remote e-voting only. The Company has appointed Mr. Sitansh Magia, Practicing Company Secretary (Membership

No. A15169) as Scrutiniser to the Postal Ballot process. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to all its members. The manner of registering and updating email address is as follows: i) In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy

of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to

- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to <a href="mailto:investorrelations@kayaindia.net">investorrelations@kayaindia.net</a>. If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode
- iii) Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.com for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documer
- In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Lister Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID

correctly in their demat account in order to access e-Voting facility. The Postal Ballot Notice inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website <a href="www.kaya.in">www.kaya.in</a>, on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of NSDL at

#### www.nsdl.co.in. Manner of casting vote through e-voting:

Place - Mumbai

Date - December 27, 2023

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forti in the Postal Ballot Notice through e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Postal Ballot Notice. The details are also made available on the website of the Company.

Members are requested to note that the voting on the businesses specified in the Postal Ballot Notice will commence at 9.00 a.m. (IST) on Thursday, December 28, 2023 and will end at 5.00 p.m. (IST) on Friday, January 26, 2024. The e-voting module will be disabled for voting thereafter.

Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to

All the members of the Company as on the cut-off date (including those members who may have not received the Postal Ballot Notice due to non-registration of their email addresses with the Company / RTA / Depositories) shall be entitled to vote in relation to the proposes sinesses in accordance with the process specified in the Postal Ballot Notice.

Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to the members:December 26, 2023. To understand the process of e-voting, members are requested to go through the notes to the Postal Ballot Notice. For any grievance or query, Members may write to the Company Secretary at the registered email id  $\underline{investorrelaions@kayaindia.net}$  or can reach out NSDL on evoting@nsdl.com, contact at 1800-222-990 or Ms. Sarita Mote, Assistant Manager

24994559 email id: SoniS@nsdl.co.in he results of the voting by Postal Ballot (along with Scrutiniser's report) will be announced by the Chairman or the Company Secretary of the Company on or before January 30, 2024 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company www.kaya.in besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Share

022-24994890 email id: SaritaM@nsdl.co.in or Soni Singh, Assistant Manager at + 91 22

By Order of the Board

Nitika Dalmi Company Secretary & Compliance Officer



याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस्

(८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्राधिकृत अधिकारी

kaya

Website: www.kaya.in E-mail: investorrelations@kayaindia.net NOTICE OF POSTAL BALLOT

("postal Ballot/E-Voting")

Mariwala, pertaining to repayment of loans, availed from him